

सन २०११-१२ या वित्तीय वर्षासाठी मुख्य  
लेखाशीर्ष २२२५ मागणी क्र. टी-२  
या लेखाशीर्षाखाली पुनर्विनियोजन.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्र.पुनर्विं २०११/प्र.क्र.२५५/का.६  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दिनांक : ८ जुलै, २०११.

वाचा : आ.वि.वि, नाशिक यांचे जा.क्र.प्रशा-आसेपू २०१०/प्र.क्र.४८/का.२(२), दि.--- जून, २०११ चे पत्र.

शासन निर्णय :-

या निर्णयान्वये मागणी क्र.टी-२, २२२५ आदिवासी विकास आयुक्तालय (लेखाशीर्ष -२२२५ १०२५) यावरील खर्च या खालील सन २०११-१२ या वित्तीय वर्षासाठी उपलब्ध तरतूदीचे सोबतच्या विवरणपत्र-अ प्रमाणे पुनर्विनियोजनास मान्यता देण्यात येत आहे. सदर पुनर्विनियोजनाद्वारे रु.१३.०० लक्ष उपलब्ध करून दिलेली तरतूद ही आदिवासी सेवक व सेवा संस्था पुरस्कारासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

२. या शासन निर्णयान्वये उपलब्ध करून देण्यात आलेल्या तरतूदीपेक्षा त्या त्या शीर्षाखाली जादा खर्च होणार नाही याची काळजी नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी. या रकमा खर्च करताना या विभागाच्या तसेच वित्त विभागाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे.

३. या शासन निर्णयान्वये उपलब्ध करून देण्यात आलेल्या तरतूदीपेक्षा त्या त्या शीर्षाखाली जादा खर्च होणार नाही याची काळजी नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी. या रकमा खर्च करताना या विभागाच्या तसेच वित्त विभागाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे.

४. सदर तरतूद आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत असून त्यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र.२०१०७०८१०४१५२००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,

२१.२. २११९  
८१६१७

( श. र. सावंत )  
कार्यासन अधिकारी

प्रति,

मा.प्रधान सचिव (आदिवासी विकास) यांचे स्वीय सहाय्यक

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

महालेखापाल, महाराष्ट्र १-२ (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परिक्षा) मुंबई / नागपूर (प्रत्येकी २ प्रती)

कार्यासन अधिकारी, कार्यासन क्र. २ व १४, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

निवडनस्ती (का.६)

विवरणपत्र-अ

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.पुनर्वि -2011/प्र.क्र.255/का.6, दि. 8 जुलै,2011 अन्वये सन 2011-12 मधील खर्च भागविधायासाठी

पुनर्विनियोजन रकमा दर्शविणारे विवरणपत्र

(क्र.हजारत)

अ.क्र.	प्रथान शीर्ष/गोण शीर्ष/उपशीर्ष	दि.31.3.2012 पर्यंतचा अपेक्षित खर्च	सन 2011-12 करिता अर्थसंकल्पीय तरतुद	पुनर्विनियोजनासाठीची प्रस्तावित रकम	पुनर्विनियोजन नंतरची रकम
1	2	3	4	5	6
(अ) ऊा लेखाशिर्खाली अनुदानासह पुनर्विनियोजनाद्वारे जादा रकमा प्रस्तावित केल्या आहेत अशा बाबी					
योजनांतर्गत					
1	मागणी क्र.टी-2 (00) (01) आदिवासी विकास आयुक्तालय (2225 1025) 28 व्यावसायिक व विशेष सेवा दि.08/07/2011 च्या शासन निर्णयाद्वारे पुनर्विनियोजन	200	200	0	200
	(ब) ऊा लेखाशिर्खाली अनुदानासह पुनर्विनियोजनाद्वारे कमी रकमा प्रस्तावित केल्या आहेत अशा बाबी	1500	200	1300	1500
योजनांतर्गत					
2	मागणी क्र.टी-2 (03) (01) शासकीय आश्रमशाळा (2225 1232) 21-सामग्री व पुरवठा दि.08/07/2011 च्या शासन निर्णयाद्वारे पुनर्विनियोजन	105408	105408	0	105408
		104108	105408	1300	104108

१०५४०८

(श. र. सांवत )  
कार्यालय अधिकारी